Continued from previous page

6) Allotment to Anchor Investors (After Technical Rejections):

Hem Securities Limited

The Company in consultation with the BRLM has allocated 10,68,000 Equity Shares to 5 Anchor Investors at the Anchor Investor Issue Price of ₹ 54 per Equity Shares in accordance with the SEBI (ICDR) Regulations. This represents 59.93% of the QIB Category

CATEGORY	FIS/BANKS	MF'S	IC'S	NBFC'S	AIF	FPI/FPC	VC'S	TOTAL
ANCHOR	-	-	-	1,86,000	8,82,000	-	-	10,68,000

The Board of Directors of our Company at its meeting held on August 04, 2025 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the

designated Stock Exchange, being BSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been dispatched/mailed for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on or before August 05, 2025. In case the same is not received within ten days, Investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees shall be uploaded on August 05, 2025 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from BSE and the trading of the Equity Shares is expected to commence on August 06, 2025.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated August 04, 2025 filed with the Registrar of Companies, Uttar Pradesh, Kanpur, ("RoC").

INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made have been hosted on the website of the Registrar to the Issue, Cameo Corporate Services Limited at the website: www.cameoindia.com TRACK RECORD OF BOOK RUNNING LEAD MANAGER: The BRLM associated with the Issue has handled 66 Public Issues in the past three years, out of which 2 issues were closed below the Issue/Offer Price on listing date

Issue closed below IPO Price on listing date Name of BRLM Mainboard SME

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole Bidder Serial number of Equity Shares bid for, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of the Bid cum Application Form, address of the Bidder, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:

64



Cameo Corporate Services Limited

Address: Subramanian Building No.1, Club House Road, Chennai – 600 002, Tamil Nadu, India. Tel No.: +91-44-40020700/28460390: Email: ipo@cameoindia.com: Website: www.cameoindia.com: Investor Grievance Email: investor@cameoindia.com; Contact Person: Ms. K Sreepriya SEBI Registration Number: INR000003753; CIN: U67120TN1998PLC041613

> On behalf of the Board of Directors **Takyon Networks Limited**

> > Pooia Sharma

Company Secretary and Compliance Office

Place: Lucknow Date: August 05, 2025

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF TAKYON NETWORKS LIMITED

Disclaimer: Takyon Networks Limited has filed the Prospectus with the RoC on August 04, 2025 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of the BRLM, Hem Securities Limited at www.hemsecurities.com and the Company at: www.takyon.co.in and shall also be available on the website of the BSE and SEBI. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see "Risk Factors" beginning on page 23 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in 'Offshore transactions' in reliance on Regulation under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such Issues and sales are made. There will be no public issuing in the United States.

birlanu **BirlaNu Limited**

(Formerly known as HIL Limited) CIN: L74999TG1955PLC000656

Registered Office: Office No. 1 & 2, L7 Floor, SLN Terminus, Survey No. 133, Beside Botanical Garden, Gachibowli, Telangana, Hyderabad -500032 Ph. No.: +91 40 68249000 | cs@birlanu.com | https://birlanu.com/

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given to the Shareholders of BirlaNu Limited that in terms of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, a Special Window has been opened from July 7, 2025 to January 6, 2026, for re-lodgement of transfer requests that were lodged prior to April 1, 2019, but were rejected/returned/not attended to due to deficiency in the

All such transfer requests duly rectified and re-lodged on or before January 6, 2026 will be processed through the transfer-cum-demat mode, i.e., the shares will be issued only in dematerialised form after transfer. The lodger(s) must have a demat account and provide the Client Master List (CML) along with the transfer documents, share certificate(s) and other necessary document(s) while lodging the documents for transfer with our RTA.

Eligible shareholders are requested to submit their transfer requests to the Company's Registra and Share Transfer Agent (RTA), i.e., Venture Capital and Corporate Investments Private Limite "AURUM", 4th & 5th Floor, Plot No.57, Javabheri Enclave Phase-II, Gachibowli, Hyderabad – 500032, Phone: +91-40-23818475/76 Email: investor.relations@vccipl.com or contact the Company at cs@birlanu.com for further assistance.

For BirlaNu Limited Place: New Delhi Nidhi Bisaria Date: August 5, 2025 Company Secretary & Compliance Officer

Chemcon Speciality Chemicals Limited (AN ISO 9001:2015 and ISO 14001:2015 Certified Company) Regd. Office: Block No. 355, Manjusar Kunpad Road, Village-Manjusar, Taluka-Savli, Vadodara - 391775, Gujarat. Email: investor.relations@cscpl.com | Website: www.cscpl.com | Tel: 0265-2981195 | CIN: L24231GJ1988PLC011652

EXT	RACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RES	ULTS FOR TH	HE QUARTE	R ENDED JU	NE 30, 2025
				(R	ts. in Lacs)
		G	uarter Ende	d	Year Ended
	Particulars	30-06-25	31-03-25	30-06-24	31-03-25
		(Unaudited)	(Audited)	(Unudited)	(Audited)
1	Total income from operations	5,723.49	5,807.20	4,928.60	22,169.45
Ш	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	843.03	539.77	736.60	3,314.64
Ш	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	843.03	539.77	736.60	3,314.64
IV	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	638.71	394.60	536.88	2,445.21
V	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	633.66	385.18	533.29	2,425.01
VI	Equity Share Capital	3,663.07	3,663.07	3,663.07	3,663.07
VII	Other Equity	-	-	-	46,402.79
VIII	Earning Per equity Share: (Face Value of Rs 10/- each) (For the period not annualised)		1.00		
	Basic (in Rs.)	1.74 1.74	1.08 1.08	1.47 1.47	6.68 6.68
	Dilutea (In Ks.)	1.74	1.08	1.47	. ხ.ხმ

. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The full format of the Financial Results are available on the Company's website at www.cscpl.com and the Stoci Exchange's Website at www.bseindia.com and www.nseindia.com

Place · Vadodara Date: August 5, 2025 By order of the Board For Chemcon Speciality Chemicals Limited

Kamalkumar Rajendra Aggarwal Chairman & Managing Director

RISHI TECHTEX LIMITED

CIN: L28129MH1984PLC032008 612, V.K.Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011. $\textbf{Tel No.}\ 022\text{-}23075677/23074585, \textbf{Fax No.}\ 022\text{-}23080022$

,		-	NE 2025				
EXTRACTS OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025 (Rs. In Lakhs)							
Quarter Ended							
30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025				
Unaudited	Audited	Unaudited	Audited				
3027.60	3558.05	2745.94	12562.23				
92.66	137.93	54.51	337.66				
92.66	137.93	54.51	337.66				
65.43	107.57	39.19	229.94				
65.43	107.57	39.19	229.94				
739.10	739.10	739.10	739.10				
-	2675.35	-	2675.35				
0.89	1.46	0.53	3.11				
0.89	1.46	0.53	3.11				
	30.06.2025 Unaudited 3027.60 92.66 92.66 65.43 739.10	Quarter Ender 30.06.2025 31.03.2025 Unaudited Audited 3027.60 3558.05 92.66 137.93 92.66 137.93 65.43 107.57 739.10 739.10 - 2675.35 0.89 1.46	Ouarter Ended 30.06.2025 31.03.2025 30.06.2024 Unaudited Audited Unaudited 3027.60 3558.05 2745.94 92.66 137.93 54.51 92.66 137.93 54.51 65.43 107.57 39.19 65.43 107.57 39.19 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10 739.10				

Notes:

Place: Mumbai

Date: 5th August, 2025

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meetings held on 5th August, 2025 and the Statutory Auditor has conduct limited review of the above financial results pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of Companie (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accouting Standards) Amendment Rules, 2016.
- The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassifed wherever necessary. The full format of the Financial Results are available on the stock exchange website and the website o
- the company i.e www.rishitechtex.com



For Rishi Techtex Limited

Abhishek Patel DIN:05183410



ALEMBIC PHARMACEUTICALS LIMITED

CIN: L24230GJ2010PLC061123 Regd.Office: Alembic Road, Vadodara - 390 003 Tel.: 0265 6637000 E-mail: apl.investors@alembic.co.in Website: www.alembicpharmaceuticals.com

Extract of statement of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2025

(₹ in Crores except per share data)					
	Quarte	Quarter Ended			
Particulars	30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)		
Total Income from Operations	1,710.72	1,561.73	6,672.08		
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	190.10	157.03	694.31		
Net Profit for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	190.10	157.03	707.18		
Net Profit for the period after tax attributable to shareholders of the company (after Exceptional and/ or Extraordinary items)	154.38	134.71	583.42		
Total Comprehensive Income for the period	154.33	131.21	587.54		
Equity Share Capital	39.31	39.31	39.31		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	_		5,151.63		
Earning Per Share (Face Value of ₹2/- each) Basic & Diluted	7.85	6.84	29.68		

No	tes:			
		Quarte	Year Ended	
1.	Standalone details	30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
	Income from Operations	1,494.17	1,475.56	6,032.63
	Profit Before Tax	125.52	213.20	595.72
	Profit After Tax	103.52	176.19	503.12

 $\textbf{2.} \ \ \text{The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the}$ Stock Exchanges. The detailed Financial Results are available on the Stock Exchange's website at www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website (URL: https://alembicpharmaceuticals.com/quarterly-results). The same can also be accessed by scanning the Quick Response (QR) Code provided below.



For Alembic Pharmaceuticals Limited

Place : Vadodara Chiravu Amin Date : 5th August, 2025 Chairman and CEO



Unaudited Standalone Financial Results for the third quarter / nine months ended 30 June 2025

The Board of Directors of Siemens Energy India Limited ("the Company"), based on the recommendations of the Audit Committee, at its meeting held on 04 August 2025, has approved the unaudited standalone financial results for the third quarter / nine months ended 30 June 2025, which have been subject to limited review by Price Waterhouse Chartered Accountants LLP, Statutory Auditors of the Company, in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015.

The aforementioned financial results along with the limited review reports of the Statutory Auditors thereon are available on the website of the Company https://www.siemens-energy-india.com/ financial-results.html and can also be accessed by scanning the Quick Response (QR) Code given below:



Place: Mumbai Date: 04 August 2025 For Siemens Energy India Limited

Guilherme Vieira De Mendonca Siemens Energy India Limited Registered Office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road Worli, Mumbai - 400 030

Corporate Identity Number: L28110MH2024PLC418770 Tel: +91 22 6251 7000 E-mail: contact@siemens-energy-india.com Website: www.siemens-energy-india.com

Managing Director and Chief Executive Officer DIN:09806385

Date: August 4, 2025



Website: www.nitinspinners.com • E-Mail · nsl@nitinspinners.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025 Particulars Quarter Ended Year Ended <u>30.06.2025| 31.03.2025|30.06.2024|31.03.2025</u> Audited Unaudited Unaudited Audited 84213.90 80440.14 330925.08 1 Total Income from Operations (Net) 79509.26

2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items) 5512.70 6316.60 5692.11 23693.91 3 Net Profit / (Loss) for the period before Tax(after Exceptional 5512.70 6316.60 5692.11 23693.91 litems) 4 Net Profit / (Loss) for the period after Tax(after Exceptional 4098.63 4636.90 4211.68 17542.63 5 Total Comprehensive Income/(Loss) for the period [(Comprising 17892.63 3939.07 4963.99 4281.87 Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax)] 6 Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each) 5622.00 5622.00 5622.00 5622.00 125497.94 7 Reserves i.e. Other Equity 8 Earning Per Share (Rs. Per Shares) (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-7.49 31.20 7.29 8.25 2. Diluted 8.25 31.20

The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter ended 30th June, 2025 filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com, Company's websit www.nitinspinners.com and can be accessed by scanning QR Code given below.

Date: 05-08-2025 Place : Hamirgarh (Bhilwara)



For and on behalf of Board of Directors For Nitin Spinners Ltd

(Dinesh Nolkha) Chairman & Managing Director DIN : 00054658



AUROBINDO PHARMA LIMITED

(CIN - L24239TG1986PLC015190)

Regd. Office: Plot No.2, Maithrivihar, Ameerpet, Hyderabad - 500 038, Telangana, India.

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(All amounts are in ₹ millions, unless otherwise stated) Quarter Vear Quarter

Sr.		Ended	Ended	Ended
No.		30.06.2025	31.03.2025	30.06.2024
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total income from operations (net)	78,681.4	3,17,237.3	75,670.2
2	Profit before tax for the period	12,068.0	50,662.9	13,238.9
3	Profit after tax for the period	8,242.0	34,835.7	9,182.2
4	Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	12,300.4	37,871.9	8,771.7
5	Paid-up equity Share Capital (face value of ₹ 1/- each)	580.8	580.8	585.9
6	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the unaudited financial results	-	-	-
7	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	As on March 31, 2025 325,952.4		2025
8	Earnings per share of ₹ 1/- each	(Not annualised)	(Annualised)	(Not annualised)
	(a) Basic (in ₹)	14.20	59.81	15.69
	(b) Diluted (in ₹)	14.20	59.81	15.69

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(All amounts are in ₹ millions, unless otherwise stated)

Sr.		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
No.		30.06.2025	31.03.2025	30.06.2024
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total income from operations (net)	28,481.7	1,09,333.0	24,600.9
2	Profit before tax for the period	7,500.9	23,584.5	4,462.4
3	Profit after tax for the period	5,591.3	17,467.9	3,290.4
4	Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	5,578.1	17,415.3	3,286.2
5	Paid-up equity Share Capital (face value of ₹ 1/- each)	580.8	580.8	585.9
6	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the unaudited financial results	-	-	-
7	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	As on March 31, 2025 204,760.3		2025
8	Earnings per share of ₹ 1/- each	(Not annualised)	(Annualised)	(Not annualised)
	(a) Basic (in ₹)	9.63	29.97	5.62
	(b) Diluted (in ₹)	9.63	29.97	5.62

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges' web sites viz. www.bseindia.com. www.nseindia.com and on the Company's web site viz. www.aurobindo.com and can also be accessed through the QR code given below. By Order of the Board

Place: Hyderabad



Aurobindo Pharma Limited K. Nithvananda Reddy Vice Chairman & Managing Director

www.aurobindo.com



संपादकीय



।। न मे भक्त प्रणश्यति ।।

एक देश समान करचोरी

जगातली तिसरी आर्थिक सत्ता होण्याच्या दिशेने सरकारलाही घाई झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याची पहिली अट किंवा निकष म्हणजे भारतातील कर रचना आणि बँकिंग व्यवस्था अधिक सुदृढ करणे हे महत्त्वाचे पाऊल ठरते. या दृष्टिकोनातून सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सार्वजनिक बँका नफ्यात आणण्याचा निर्णय घेतला गेला. त्याला काही वर्षात सातत्याने प्रयत्न करून तोट्यात चालणाऱ्या या सरकारी बँका फायद्यात आणण्यात यश मिळालेले आहे. त्यापाठोपाठ जे सरकारी उपक्रम आहेत जसे बीएसएनएल किंवा विदेश संचार निगम, एचकेएल, भिलई स्टील प्लॅंट यासारख्या सरकारी उपक्रमांना तोट्यातून बाहेर काढणे हे देखील सरकारचे उद्दिष्ट होते. त्याच्या बरोबरीने देशाचा आर्थिक विकास हा प्रामुख्याने कर रचनेवर बऱ्यापैकी अवलंबून असतो. जवळपास दहा वर्षांपूर्वी सुरू झालेली भारताची वस्तु सेवा कर प्रणाली ही यशस्वी ठरलेली आहे आणि आज देशभरातून दरवर्षी सातत्याने या कर संकलनामध्ये मोठी वाढ होताना दिसून येते. परंतु एकीकडे ही वाढ होत असताना त्याच्या इतकीच वस्तू सेवा करातून चोरी देखील झाल्याचे आता नव्याने समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास साडेसात लाख कोटीपेक्षा जास्त वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटी कर चुकवल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात जर वस्तू सेवा कराची चोरी होत असेल तर जी जीएसटी कर प्रणाली यशस्वी ठरली असे म्हणतो. तिथेच अनेक त्रुटी किंवा उणिवा आहेत हे सुद्धा मान्य करावे लागेल. खरे तर कोणत्याही प्रकारे कर चोरी करता येऊ नये आणि प्रत्येकाला कर भरणे सोपे व्हावे या दृष्टिकोनातून जीएसटी कर प्रणाली आणली गेली होती. परंतु त्यामध्ये पळवाटा शोधून व्यापाऱ्यांनी किंवा अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनीसुद्धा त्यातून आपला पैसा वाचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आज साडेसात लाख कोटींची करचोरी होते म्हणजेच इतका पैसा सरकारच्या तिजोरीत येऊ शकलेला नाही. जर तो सगळा पैसा आला असता किंवा कर चोरी थांबवता आली असती तर भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखीनच मोठे भांडवल मिळू शकले असते. सातत्याने कर चोरी वाढत असताना सरकारकडून झालेले दुर्लक्ष हे सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचे ठरते कारण पाच वर्षांमध्ये साडेसात लाख कोटी म्हणजे सरासरी दर वर्षाला पाऊण लाख कोटींची कर चोरी सहजपणे होते हे त्यातून स्पष्ट होते.

सरकारपुढची आव्हाने

इतक्या मोठ्या प्रमाणावर जर व्यापारी आणि कॉर्पोरेट कंपन्या वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून कर चोरी करत असतील तर या वस्तू सेवा कर प्रणालीत बरेच मोठे बदल करणे गरजेचे ठरते. केवळ वेगवेगळ्या वस्तूंवर कर आकारणी केली म्हणजे वस्तू सेवा कर अधिक चांगल्या पद्धतीने भक्कम

नाही. उलट ज्या वस्तूंवर कर आकारणी होते आहे त्या कराची वसुली करण्याकरता जी काही यंत्रणा निर्माण केली गेली त्या यंत्रणेमध्येच बऱ्यापैकी दोष आहेत हे यातून सिद्ध होते. करसंकलनासाठी निर्माण केल्या गेलेल्या वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये भ्रष्टाचारही तेवढाच असल्याशिवाय इतकी मोठे कर चोरी होऊ शकणार नाही. सरकारने आपल्या कर संकलनामध्ये वाढ व्हावी म्हणून प्रयत्न चालवलेला असतानाच कर भरण्याची टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या तितकीच मोठी आहे या करबुडव्यांना ती शोधून काढणे आणि त्यांच्या सगळ्या पळवाटा बंद करणे तितकेच महत्त्वाचे ठरते किंबहुना ते उद्दिष्ट साध्य करणे हे आता सरकार पुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. म्हणजे कर संकलनाबाबत सरकारकडून जी बढाई मारली जाते त्यापेक्षा कर चोरीमधून होणारे नुकसान अधिक आहे असे म्हणावे लागते. हे नुकसान लक्षात घेतले तर सरकारच्या या प्रणालीमध्ये बरेच दोष असल्याचे मान्य करावे लागेल.

यंत्रणांमध्ये भ्रष्टाचार

सुरूवातीच्या काळात या करआकारणीबाबत अनेक प्रकारचे संभ्रम होते. त्यामधल्या त्रुटी लक्षात आणून द्यायचे कामही अनेक अर्थतज्ञांनी केले होते. संपूर्ण देशात समान करप्रणाली असावी. म्हणजेच एक देश समान कर आकारणी असा व्यापक उद्देश ठेवला गेला. त्याचे निश्चितच काही चांगले परिणाम समोर आलेले आहेत. केंद्राकडून गोळा होणारा या कराचा योग्य तो वाटा राज्य सरकारांनाही दिला जातो. म्हणजे आता या करप्रणालीची घडी नीट बसत असतानाच करचोरीचा हा प्रकार म्हणजे करआकारणीतला बिघाडही समोर आणणारा ठरतो. एक देश आणि समान करचोरी असे त्याला स्वरूप आलेले दिसते. सरकारकडून यासंदर्भात केल्या जात असलेल्या उपाययोजना तितक्याशा प्रभावी ठरलेल्या दिसत नाहीत. अन्यथा इतकी मोठी करचोरी करण्याचे धाडस व्यापाऱ्यांना झालेली नसते. जसे आयकर चुकवण्यासाठी करसल्लागार मदत करतात. किंवा आयकर खात्यातले अधिकारीदेखील छुप्या पद्धतीने मदत करीत असतात. तशीच एखादी मोडस ऑपरेंडी वस्तुसेवाकर संकलनात वापरली जात असावी. ज्यामध्ये सरकारी यंत्रणांचाही हातभार लागत असला पाहिजे. यातून सरकारपुढची आव्हाने दोन प्रकारची दिसून येतात. एक म्हणजे त्यातले दोष दूर करणे आणि दुसरा यंत्रणांमध्ये होणारा गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचारही खणून काढणे ,या सगळ्या प्रकारचे गांभिर्य सरकारने लक्षात घेतलेले असेलच. वस्तुसेवाकर असे त्याला म्हणत असताना बेमालूमपणे चालणारी करचोरीची सेवा म्हणजे संगनमताने चालणारा मोठा गैरव्यवहारही ठरू शकतो. यासाठी राज्य सरकारांना विश्वासात घेऊन त्यांचीदेखील मदत घेतली पाहिजे.

विलास कोळेकर सुविचार | खंडाळा, रत्नागिरी. मोबा.९४२२४२०६११ फोडशीची भाजी संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो, ज्यांच्यात लढण्याची ताकत असते.

शक १९४७ विश्वावसुनामसंवत्सर

बुधवार, ६ ऑगस्ट २०२५



रवी उदय- ०६-१९

रवी अस्त- १९-१०





प्रदोष; शाकदान दिधव्रत; बुधपूजन; हिरोशिमा दिन

मदक, प्रकाशक **सौ. जयश्री रमाकांत खाडिलकर-पांडे** यांनी हे दैनिक नवाकाल ऑफीस आणि नवाकाळ प्रेस करिता १) दांगट मीडिया प्रा.लि., पत्ताः प्लॉट नं. २२, दिघा एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरीया, विष्णू नगर, दिघा, नवी मुंबई -४००७०८ २) एलिगंट ऑफसेट प्रिंटर्स प्रा.लि., पत्ताः प्लॉट नं.एफ ७-१ ऑणि एफ ७-२/२ एमआयडीसी, शिरोली इंडस्ट्रीयल एरीया, शिरोली गाव, ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर - ४१६१२२ येथे छापून घेतले व नवाकाळ बिल्डिंग, १३ नवाकाळ पथ खाडीलंकर रोड, गिरगांव, मुंबई -४००००४ येथे प्रसिद्ध केले.

संपादक : रोहित रमाकांत पांडे • कार्यकारी संपादक: समीर करंबे (*पी.आर.बी. कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी कार्यकारी संपादक यांच्यावर आहे.)

संपर्कः संपादक विभागः ८६५२२०१४४०, जाहिरात विभाग : ८१०८११६४२३, ८१०८११६४२९, छोट्या जाहिराती: ८४२२८१७४४५. वितरण विभाग : ९५९४९३६४४१ ई-मेलः navakal.1923@gmail.com 'नवाकाळ ऑफिस व नवाकाळ प्रेस'चे प्रकाशन दैनिक 'नवाकाळ' आर.एन.आय.क्र.१८१४/५७

स्थापना ७ मार्च १९२३/ फाल्गुन वद्य ५ शके १८४४

Printed and Published by Jayshree Ramakant Khadilkar-Pande On behalf of Navakal Office And Navakal Press. Printed at 1 Dangat Media Pvt. Ltd., Address: Plot No.22, Digha M.I.D.C. TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai - 400 708. . 2) Elegant Offset Pvt. Ltd., Address: Plot No.F7-1 & F7-2/2. M.I.D.C., Shiroli Industrial Area, Village Shiroli, Tal. Hatkanagle Dist Kolhapur-416122. Published at Navakal Building, 13 Navakal Path, Khadilkar Road, Girgaum, Mumbai - 400 004.

Editor - Rohit Ramakant Pande • Executive Editor - Sameer Karambe (*As per P.R.B. law Executive Editor will be responsible for all the content in Daily Navakal)

पाककृती

🖈 साहित्य - फोडशीचे २ घड

अर्धा हरभरा (चना डाळ)

१ मोठा कांदा, चिरलेला,

लसण ३ ते ४ पाकळ्या.

चिरून, मोहरी, जिरे, हळद

पावडर, लाल तिखट, जिरे-

धणे पावडर, गरम मसाला,

🖈 कृती - चणा डाळ धुवून ३

तास पाण्यात भिजत ठेवा.

फोडशीची पाने धुवा, पांढरा

भाग तळापासून कापून टाका.

कढईत १ चमचा तेल गरम

करा. त्यात मोहरी आणि जिरे

टाका. जेव्हा ते तडतडायला

लागतात तेव्हा चिरलेला

लसुण घाला. काही सेकंद

घाला. एक मिनिट परतून

घ्या. भिजवलेली चणाडाळ

घालून परतावे. हळद, मीठ

घालून झाकण ठेवून चणा

डाळ अर्धवट शिजेपर्यंत

शिजवा. आता चिरलेली

फोडशी घालून मिक्स करा.

मधूनमधून ढवळत, ८ ते

१० मिनिटे झाकण ठेवून

शिजवा. लाल तिखट, जिरे,

धने पावडर आणि गरम

मसाला घाला. आणखी २

मिनिटे शिजवा. फोडशी

भाजी तयार आहे

चिरलेला

चवीनुसार मीठ, तेल.

येथे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही, थिंकलॉ, ऑडव्होकेट्स, खाली लिहिलेल्या **अनुसूचित** अधिक विशेषतः वर्णन केलेल्या मालमनेच्या शिर्षकार्च चौकशी करत आहोत सर्व व्यक्तिस/संस्थेस एचडीएफसी बँक लिमिटेडच्या

> नावे असलेल्या गहाणखत वगळता आणि त्याशिवाय, अनुसूचीमध्ये नमृद केलेल्या मालमत्तेवर विक्री, देवाणघेवाण, देणे, भाडेपट्टा, परवाना, असाइनमेंट, गहाणखत, वारसा, मृत्युपत्र उत्तराधिकार, भेट, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, मृत्युपत्र, सुखसोयी, ट्रस्ट, ताबा, कुटुंब व्यवस्था / तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा डिक्री किंवा आदेश, कंबाट/ करार, विकास हक, भागीदारी किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार याद्वारे शिर्षक, दावा, लाभ, मागणी किंवा हितसंबंध असल्यास जाहीर सूचना प्रकाशित झाल्यापासून ५ (पाच) दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यांसह ते लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक ऑहे, अन्यथा त्यांनी असा दावा किंवा दावे, जर असतील तर ते सोड्न दिले आहेत आणि माफ केले आहेत असे मानले जाईल.

> > अनुसूची

एअर विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेङच्या शीतल एअर विंग म्हणून ज्ञात इमारतीच्या बी-विंगच्या ९ व्या मजल्यावर (फ्लॅट) फ्लॅट क्र. ९०३, मोजमाप क्षेत्र सुमारे ४२८ चौ.फूट रेरा कार्पेट क्षेत्र असलेला एक निवासी फ्लॅट, यासह एक चारचाकी कार पार्किंग जे सर्वे क्र.३००, हिस्सा क्र.८ (भाग), सिटी सर्वे क्र.४८७१, मोजमाप क्षेत्र सुमारे ८४९.४० चौ.मी. किंवा त्याच्या आसपासच्या जमिनीच्या भाग व खंडावर स्थित आणि आणि सर्वे क्र.३१२, हिस्सा क्र.२६, शहर सर्वे क्र.४८७८, मोजमाप क्षेत्र सुमारे ६६४.३० चौ. मी. किंवा त्याच्या आसपास, मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी तालुक्यातील कोळेकल्याण येथील महसूल गाव, न्यू सुंदर नगर, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००९८ येथे स्थित आणि वसलेले, आणि शितल एअर विंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे जारी केलेले विशिष्ट समभाग क्र.६११ ते ६२० असलेले भाग प्रमाणपत्र क.६२. आज दिनांकित ०६ ऑगस्ट २०२५ रोजी

व्यवस्थापकीय भागीदार थिंकलॉ, ॲडव्होकेट्स ३रा मजला, सी विंग, मित्तल टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१



Email-navakal.1923@gmail.com मुंबई । बुधवार ६ ऑगस्ट , २०२५

अमेरिकेने महिला ॲथलिट सुरक्षेसाठी खेळाडूंच्या निकोप स्पर्धेसाठी तृतीयपंथीय महिला खेळाडूंना यापुढे व्हिसा नाकारणार असल्याचे केले आहे. अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धांसाठी ही बंदी घालण्यात आहे. अमेरिकेच्या क्रीडा आणि इमिग्रेशन धोरणात बदल करण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये



बॉक्सींगच्या एका सामन्यात तृतीयपंथीय महिला खेळाडूने मारलेल्या ठोशामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर जगभर

या विषयाची चर्चा झाली. पुरुष किंवा ततीयपंथीय खेळाड आपल्यावर काही वैद्यकीय उपचाराच्या सहाय्याने महिला होतात व त्यानंतर या खेळांमध्ये घेत असतात. चाचणीत त्या महिला म्हणूनच सिद्ध होत असतात. या प्रकारामुळे जगभरातील क्रीडा क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेने काल जारी केलेल्या अध्यादेश क्रमांक १४२०१ चे शिर्षकच पुरुषांना महिलांच्या खेळांपासून

असे ठेवले आहे. खेळाडूंसाठीच्या व्हिसा धोरणात बदल करण्यात आला अमेरिकेने म्हटले आहे की हा नियम खेळाडूंची सुरक्षा, समान संधी व सन्मानासाठी आवश्यक आहे. त्यामुळे, यापुढे केवळ महिला खेळाडूंनाच अमेरिकेचा व्हिसा देण्यात येईल. या निर्णयाचे अमेरिकेतील व इतर देशातील महिला खेळाडंनी स्वागत केले आहे.

खार जिमखाना क्रिकेट रूपधा स्वामी विवेकानंद स्कूल विजयी

मुंबई

मुंबईच्या खार जिमखान्यात सेठ गोरधनदास करसोंडास चॅलेंज शील्ड आणि खिचडिया-खार जिमखाना १६ वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धे त गौड युनियन स्पोर्ट्स क्लब येथील बोरीवली स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कलने विजेतेपद पटकावले.

भागुभाई खिचडिया-खार जिमखाना स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने पार्ले

टिळक माध्यम) संघाला हरवले. स्वामी विवेकानंदांच्या यशात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या यश दुसी याला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. सेठ गोरधनदास करसोंडास चॅलेंज शील्ड स्पर्धेत गौड युनियन स्पोर्ट्स क्लबने बाजी मारली. त्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. उपविजेत्या विरारच्या अवर्स सीसी ३० रुपयांचा हजार देण्यात आला.

त्रर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशिल म्हणजेच **सुश्री नम्रता ब्रिजनारायण बियावत** सध्या राहणार - फ्लॅट क्र.२२-सी. सजाता निवास. एस. व्ही. रोड. सिद्धार्थ हॉटेलसमोर. वांद्रे **तलाव, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५०**, (यापुढे**सदर विक्रेता** म्हणून संदर्भित). सदर विक्रेता प्रिमायसेर विकण्याचा विचार करीत आहे, ज्याचे वर्णन येथे दिलेल्या अनुसूचीत अधिक स्पष्टपणे केले आहे

कोणा व्यक्तिस अनसचीतील लिहिलेल्या मालमनेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विकी. देवाणघेवाण देणे, हस्तांतरण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, गहाणखत, भेटवस्तू, वहिवाट, भाडे करार, ट्रस्ट, वारसा, मृत्युपत्र ताबा, गहाणखत, शुल्क, धारणाधिकार, देखभाल, सुविधा किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपाच्या कोणत्याह प्रकारे, कोणताही अधिकार, शिर्षक, दावा आणि/किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तींना येथे प्रकाशित झाल्याच्या तारखेपासन **१४ दिवसांच्या** आत येथे नमद केलेल्या पत्त्यावर खाली स्वाक्षरी करणाऱ्याला सर्व मळ कागदोपत्री पराव्यांसह लेखी कळविण्याची विनंती केली जाते. अन्यथा, असा कोणताही कथित दावा माफ केला गेला आहे आणि/किंवा सोडून दिला गेला आहे आणि/किंवा सर्व हेतू आणि उद्देशांसाठी सोडून दिला गेला आहे असे मानले जाईल आणि बंधनकारक राहणार नाही आणि प्रस्तावित व्यवहार अशा दाव्यांचा संदर्भ न घेता पूर्ण केला जाईल.

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची:

डॉ. आंबेडकर रोड, वांद्रे-पश्चिम, मुंबई -४०००५० येथे, गाव वांद्रे-सी च्या नवीन सीटीएस क्र.सी/८७१ असलेल्या जिमनीच्या भाग व खंडावर, न्यू आदर्श नगर एस.आर.ए. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, २२५ चौ.फू. कार्पेट (२७० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र) असलेले कार्यालय क्र.: २०२ बी.

दकान क. २३३. व्ही मॉल. साईधाम मंदिराजवळ

ठिकाण: मुंबई

ठाकर कॉम्प्लेक्स, कांद्रिवली (पर्व), मंबई - ४०० १०१ मोबाईल: ९००४९७९२१५

क्रिकेट गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. काल झालेल्या या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. ५ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा सामनावीर ठरला. शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक हे दोघे मालिकावीर ठरले

आमचे अशिल मे.कस्त्ररी इंडस्टीजच्या वतीने सचना देण्यात येत आहे की. श्री. हरेश धनराज मोटवानी आणि श्रीमती अंजना हरेश मोटवानी आणि श्री मोहन भीमसेन गुपा आणि श्रीमती मधु मोहन गप्ता यांच्यात निष्पादित दि. २२.०५. १९९० रोजी झालेले मूळ ज्ञापन यासह जुहू शीतल कोहौसो लिमिटेड म्हणून ज्ञात) इमारतीच्या चौथ्य मजल्यावरील फ्लॅटक, ४०८ या मालमत्तेबाबत मळ मुद्रांक शुल्क निर्णय पावती क्र.६६१०६७ .२१.०२.१९९५. जो हरे राम हरे कृष्ण मंदिराजवळ, ए बी नायर रोड, जुहू, विले पार्ले (पश्चिम), मुंबई - ४०० ०४९ येथे स्थित आहे, जुहू गावातील सीटीएस क्र. ११३, ११३/१ ते ७ १४ आणि ११५ या जमिनीवर बांधकामित, त येस बँक लिमिटेडने हरवला/गहाळ केला आहे आणि त्याचा शोध लागत नाही. या संदर्भात रमआयडीसी पोलिस ठाण्यात दिनांक . ३१.०७.२०२५ रोजी तक्रार क्र. ७१४३७/२०२५

दाखल करण्यात आली आहे कोणा व्यक्तिस वरील उल्लेखित जागेवर किंवा याच्या भागावर विक्री, देवाणघेवाण, गहाणखत शुल्क, भेटवस्तू, देखभाल, वारसा, ताबा, भाडेपद्रा. वहिवाट. धारणाधिकार. परवाना गहितक, मालकीचे हस्तांतरण किंवा कोणत्याही रस्ट अंतर्गत हितसंबंधाचे लाभ, प्रिस्क्रिप्शन . अधिकार किंवा पी-एम्प्शन अंतर्गत किंवा कोणताही करार किंवा इतर विनियोग अंतर्गत किंवा कोणतीही डिक्री, आदेश किंवा निवाडा किंवा अन्यथा दावा करून कोणताही दावा आढळल असेल त्यांना याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी ते सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात १४ दिवसांच्या आत त्यांच्या कार्यालयात ३१० . साई चेंबर्स, सांताब्रूझ रेल्वे स्टेशन पूर्व, मुंबई ४०० ०५५ येथे लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तीचा दावा माफ करण्यात आला आहे आणि / . किंवा सोड्न देण्यात आला आहे असे मानले जाईल. दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी

मे. ए के लिगल पार्टनर्स, विकल

रिषी टेकटेक्स लिमिटेड सीआयएन: L28129MH1984PLC032008

इंडस्ट्रीयल इस्टेट, १०-१४ पायस स्ट्रीट, भायखळा (पश्चिम), मुंबई - ४०० ०११

वूरध्वनी क्र.: (०२२) २३०७५६७७ / २३०७४५८५, ; फॅक्स क्र.: (०२२) २३०८००२२ वेबसाईट: www.rishitechtex.com ईमेल: info@rishitechtex.com **दि. ३० जुन, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा सारांश**

				(₹ लाखात)
	संपलेले त्रैमासिक			
तपशील	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	30.08.2028	39.03.2024
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यातून एकूण महसूल	३०२७.६०	३५५८.०५	२७४५.९४	9२५६२.२३
कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपूर्व)	९२.६६	930.63	48.49	330.88
कालावधीकरिता करपूर्व निब्बळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपश्चात)	९२.६६	930.83	48.49	330.88
कालावधीकरिता करपश्चात निब्बळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपश्चात)	६५.४३	900.40	38.98	२२९.९४
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	६५.४३	900.40	३९.9९	२२९.९४
सम भाग भांडवल	७३९.१०	७३१.१०	७३९.१०	७३९.१०
पुनर्मुल्यांकित राखीव वगळता इतर इक्विटी	-	२६७५.३५	-	२६७५.३५
प्रति सम भाग उत्पन्न (₹ १०/ प्रत्येकी) (चालू आणि खंडीत परिचालनाकरिता)				
मूळ :	93.0	٩.४६	0.43	3.99
सौम्यीकृत :	93.0	٩.४६	0.43	3.99
Dur .				

. वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अन्वरं स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अलेखापरिक्षित वित्तीन निष्कर्षाच्या विस्तृत प्रारुपाचा सारांश आहे

उपरोल्लेखित निष्कर्ष लेखा समितीद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ० ऑगस्ट, २०२५ रोजी पार पडलेल्या सभेमध्ये त्यास मंजुरी देण्यात आली आणि सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्य विनियमन ३३ नुसार वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनरावलोकन आयोजित केले होते. सदर वित्तीय निष्कर्ष कंपन्यांचे (भारतीय लेखा मानके) विनियमन, २०१५ च्या नियम ३ आणि कंपन्या (भारतीय लेखा मानके

सुधारणा नियमन, २०१६ सह वाचावयाच्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहीत कंपन्यांचे (भारतीय लेख मानके) विनियमन, २०१५ च्या अनुषंगाने बनविण्यात आले आहेत

गत कालावधीचे आकडे जेथे आवश्यक तेथे पुनर्गठीत/ पुनर्मांडणी/ पुनर्वर्गीकृत करण्यात आले आहेत.

येथे उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई **विनांक:** ५ ऑगस्ट, २०२५



रिषी टेकटेक्स लिमिटेड करित

अभिषेक पटेल व्यवस्थापकीय संचालव **डीआयएन: ०५**१८३४१० रामेश्वर मीडिया

6MAX | INDIA

Max India Limited

Statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2025 The Board of Directors of the Company, at the meeting held on August 5, 2025, approved the unaudited financial results of the Company, for the quarter ended, June 30, 2025

The results are available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's website (URL: https://www.maxindia.com/financialreports). The same can be accessed by scanning the Quick Response Code provided below



Place: Gurugram Date: August 5, 2025

By Order of the Board For Max India Limited Rajit Mehta

Managing Director DIN: 01604819 Note: the above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations &

SheelaFoam

शीला फोम लिमिटेड

नोंद. कार्यालयः १००२ ते १००६, दि ॲव्हेन्यू इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड, हॉटेल लीला सहार समोर, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र - ४०००५९. सीआयएनः L74899MH1971PLC427835 ईमेलः contactus@sheelafoam.com वेबसाईटः www.sheelafoam.com

दि. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

शीला फोम लिमिटेड ("कंपनी") च्या संचालक मंडळाने दि. ०५ ऑगस्ट, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेमध्ये सेबी (सूचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ आणि ५२ नुसार, दि. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अ-लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष मंजूर केला आहे.

उपरोल्लेखित वित्तीय निष्कर्ष व त्यासह वैधानिक लेखापरिक्षकांचे मर्यादित पुनरावलोकन कंपनीची वेबसाईट https://www.sheelafoam.com/ financial-reporting वर प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि क्युआर कोड स्कॅन करून प्राप्त करता येतील.

दिनांकः ०५ ऑगस्ट, २०२५ ठिकाणः नोएडा



सही/ (तुषार गौतम)

व्यवस्थापकीय संचालक